

Korrigenda zu P. Thomi: *Sanskrit-Lehrbuch*. Materialien für den Elementarunterricht.
2. Aufl. Hamburg: Helmut Buske Verlag, 2008.

Seite 9: * Besonders zu merken: रु ru रू rū

Seite 9, Fn. 1: ist jedoch nicht an diese Schriftform gebunden (vgl. S. 13, Fn. 3).

Seite 20 (§ 17): प्रावृद्धि prāvṛddhi „denn die Regenzeit“ < prāvṛṭ hi

Seite 38 (unterste Zeile): स्त्रियाम्

Seite 53 (ca. Mitte): Siehe S. 51, d (Ferner).

Seite 64 (So auch): रौति od. रवीति रुवन्ति ru (2)

Seite 90 (Partizip Präsens Passiv): क्रियमाणः ंणा ंणम् ← क्रियते von कृ/kar (8) „tun“

Seite 91 (Partizip Futur):

करिष्यमाणः ंणा ंणम् कृ/kar (8) „tun“

बन्धिष्यमाणः ंणा ंणम् bandh (9) „binden“

वक्ष्यमाणः ंणा ंणम् vac (2) „sagen“

Seite 104, Fn. 2:

-maya hat auch nominalen Charakter: für „aus Eisen [ayas] gemacht“ gibt es neben अयस्यः
ayasmaya (Suffix) auch अयोमयः ayomaya (Hinterglied eines Kompositums [Sandhi § 50]).

Seite 117: चत्वारः चतस्रः चत्वारि catur

Seite 120 (Abgeleitete Zahlnomina): द्विकः द्विका द्विकम् dvika

Seite 131 (Sentenz 12): हिमालये

Seite 132 (Sentenz 7): क्व यामः

Seite 135 (Sentenz 4): दारुणो

Seite 137 (Sentenz 8): संतप्यन्ते

Seite 140 (Sentenz 2): स्मृतः

Seite 142 (Sentenz 4): मातापितरावेकैकं (Sentenz 10): पिककाकयोः

Seite 143 (Sentenz 3): मनसा

Seite 151: प्राहुः prāhur (Perf. von pra-ah; vgl. S. 82)

Seite 158 (letzte Zeile): = विपत्तिः [6]

Seite 168 (8. Zeile v. u., rechte Spalte): vyādhi m.